

महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जालना



मुख्यालय
मस्तगड, जालना.
फोन : (02482) 232742,
233742, 243246

२५ वा
वार्षिक
अहवाल

महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जालना

(वाचा : महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२१/प्र.क्र. २४/१३-स दिनांक ३० जुलै २०२१)

**२५ वा
वार्षिक
अहवाल****ONLINE अधिमंडळाची वार्षिक बैठक सूचनापत्र (फक्त सभासदांकरिता)**

महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जालनाची सन २०२०-२१ ची ONLINE अधिमंडळाची पंचवीसवी वार्षिक बैठक रविवार दिनांक २९/०८/२०२१ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता संस्थेचे मुख्य कार्यालय, मस्तगड, जालना येथे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. दादाराव भाऊराव तुपकर यांचे अध्यक्षतेखाली, खालील विषयांवर विचार विनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व सभासदांनी ZOOMAPP द्वारे ONLINE वेळेच्या १० मिनीटे अगोदर (JOIN) उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.

बैठकीपुढील विषय :

- १) दि. २७/०३/२०२१ रोजी झालेल्या अधिमंडळाचे मागील वार्षिक बैठकीचा वृत्तांत वाचून कायम करणे.
- २) संचालक मंडळाच्या संस्थेचे कार्याबद्दलच्या सन २०२०-२१ च्या वार्षिक अहवालावर विचार करणे व तो स्विकृत करणे.
- ३) सन २०२०-२१ चे वैधानिक लेखापरिक्षण झालेल्या ताळेबंद व नफा-तोटा पत्रकावर विचार करणे व स्विकृत करणे.
- ४) वैधानिक लेखा परीक्षकाचे सन २०२०-२१ चे लेखापरिक्षण अहवालावर विचार करणे व स्विकृत करणे.
- ५) सन २०१९-२० चे वैधानिक लेखापरिक्षण अहवालाचे दोष दुरुस्ती अहवाल व त्यावरील निबंधकाचे निर्देश सादर करणे.
- ६) कायदा व नियम यास अनुसरून नफा वाटणीस मंजुरी देणे व लाभांष जाहीर करणे.
- ७) सन २०२१-२२ करीताचे उत्पन्न खर्चाचे व महसूल खर्चाचे अंदाजपत्रकास मान्यता देणे.
- ८) सन २०२०-२१ या वर्षाच्या मान्य अंदाजपत्रक तरतुदीपेक्षा जादा झालेल्या खर्चास मान्यता देणे.
- ९) निबंधकांनी जाहीर केलेल्या पॅनलमधील पात्र वैधानिक लेखापरिक्षकाची चालू आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण करण्यासाठी नेमणूक करणे, लेखा परिक्षणासाठीचे मानधनास मान्यता देणे.
- १०) संचालक मंडळ व त्यांचे कुटुंबातील सदस्यांना दिलेल्या, वसूल व येणे कर्जाची कायदा कलम ७५ (२) (१) नुसार माहिती घेणे.
- ११) क्रियाशील सभासदांसंबंधी निकषपूर्ततेची माहिती सादर करणे.
- १२) उपविधी क्र. ६१ (४) चे तरतुदीस अनुसरून ३ वर्षपेक्षा अधिक कालावधीचा न नेलेला लाभांष राखीव निधीकडे वर्ग करणे.
- १३) संस्थेचे उपविधी क्र. ४४ (१३) (५) दुरुस्ती करणे.
- १४) संचालक मंडळाचे निवडणुकीबाबत माहिती घेणे.
- १५) मा. अध्यक्ष यांचे परवानगीने ऐनवेळी येणारे विषयांचा विचार करणे.

स्थळ : जालना

जा.क्र. : ३२०/२०२१

दिनांक : ११/०८/२०२१

मा. संचालक मंडळ यांचे आज्ञेवरून

स्वाक्षरीत

(शिवलिंग करदळे)

मुख्य कार्यकारी अधिकारी

टिप : १) कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आयोजित ONLINE सभेसाठी सभासदांनी आपल्या SMART MOBILE PHONE मध्ये ZOOM APP DOWNLOAD-INSTALL-UPDATE करून घ्यावे. APP DOWNLOAD केल्यानंतर सभासदास त्यांनी संस्थेकडे नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे पाठवलेल्या LINK द्वारे LOGIN करावे. किंवा LINK सोबत पुरविलेल्या ID/PASSWORD द्वारे ONLINE सहभागी व्हावे. सभासदांना LINK व ईतर तपशील दिनांक २३/०८/२०२१ पर्यंत संस्थेकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर कळविण्यात येईल.

- २) संस्थेचे उपविधी क्र. ३५ (३) मधील तरतुदीनुसार सदर अधिमंडळाची वार्षिक बैठक गणपूर्तीअभावी होऊ न शकल्यास सदरील बैठक तहकूब करून, अर्ध्या तासाने त्याच दिवशी व त्याच ठिकाणी म्हणजे दि. २९/०८/२०२१ रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता विषयपत्रिकेत नमूद केलेल्या विषयांचे विचारार्थ व निर्णयार्थ होईल. अशा सभेस गणपूर्तीची आवश्यकता असणार नाही.
- ३) ज्या सभासदांना विषयपत्रिकेवरील विषयांचे अनुषंगाने काही सूचना करावयाच्या असल्यास त्यांनी लेखी सूचना सभेचे आधी ३ दिवस या संस्थेच्या E-Mail ID : maalaxmi.jalna@gmail.com वर कार्यालयाकडे पाठविण्याची विनंती आहे.
- ४) ज्या सभासदांना सभेची नोटीस व अहवाल पाहिजे असल्यास त्यांनी कार्यालयीन वेळेत (सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत) संस्थेच्या 7559394857 या क्रमांकावर WHATSAPP द्वारे मागणी करावी, किंवा संस्थेच्या E-Mail ID वर E-Mail द्वारे मागणी करावी, आलेल्या Whatsapp क्रमांकावर / E-Mail ID वर PDF Format मध्ये नोटीस व अहवाल पाठविण्यात येईल.
- ५) ज्या सभासदांनी संस्थेकडे मोबाईल नंबर नोंदविला नसेल किंवा संस्थेकडे नोंदवलेला मोबाईल नंबर बदलावयाचा असेल त्यांनी तो लागतच्या शाखेमध्ये दिनांक २१/०८/२०२१ पर्यंत नोंदवून / दुरुस्ती करून घ्यावा.

महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जालना

२५ वा
वार्षिक
अहवाल

संचालक मंडळ

श्री. दादाराव भाऊराव तुपकर
(अध्यक्ष)

सौ. अनुराधा किसनराव मिसाळ
(उपाध्यक्षा)

श्री. संतोष शंकरराव गुडघे पाटील, श्री. एकनाथ पंढरीनाथ कदम, श्री. श्रीरंग बापुराव भोईटे, श्री. शामसुंदर भीमराव गिते
श्री. त्र्यंबक किसनराव मगर, श्री. पांडुरंग प्रभाकर मिरजकर, श्रीमती सविता नामदेव पितळे, श्रीमती ज्योती माधवराव आचार्य
तज्ञ संचालक : सी.ए. अमोल बाळासाहेब मुळे, श्री. साहेबराव संतुकराव ढवळे

स्थानिक शाखा सल्लागार मंडळ

वालसावंगी : श्री. राजू अशोक भुते, श्री. अनिल सुधाकर जोडपे, श्री. हरिभाऊ विठोबा बेराड, श्री. नामदेव महादू लोखंडे,
श्री. रमेश गोविंदराव सुरडकर, श्री. राजू उत्तमराव उदरभरे, श्री. सोमनाथ मधुकरअप्पा घोडतुरे

रोहिलागड : श्री. केशव नारायणराव तडू पाटील, श्री. अर्जुन भीमराव टकले, श्री. महादेव श्रीमंतराव हुसे

परतूर : श्री. राजेश नागोराव अंभुरे, श्री. अशोक बिसनलाल सारडा, श्री. संतोष लक्ष्मणराव दिंडे, श्री. नितीन रामदास खरात,
श्री. रामराव अंशिराम काळे, श्री. धिरज विश्वासराव सोळुंके

संस्था प्रगतीवर एक दृष्टीक्षेप

तपशिल	३१/०३/२०१७	३१/०३/२०१८	३१/०३/२०१९	३१/०३/२०२०	३१/०३/२०२१
१. सभासद संख्या	२७२५	३७२५	४६९९	५५९३	६३४५
२. खेळते भांडवल	३३,७०,२७,७२९/-	४१,२७,९२,२४८/-	४४,९९,०५,४२९/-	४९,१७,८३,०८२/-	५३,६९,१५,८६२/-
३. वसूल भागभांडवल	२,२०,६९,९००/-	२,४७,६२,२००/-	२,८२,३९,६००/-	२,९७,९४,०००/-	३,१९,४३,३००/-
४. निधी/तरतुदी	३,९९,३९,६८६/-	४,७९,३२,५२९/-	५,९७,७९,८९०/-	७,१२,९५,३९२/-	८,३२,८७,६००/-
५. ठेवी	२६,५५,३४,८९४/-	३१,९८,७८,९०८/-	३५,९९,६३,९९९/-	३७,८८,४९,०४०/-	४०,८२,२६,५७४/-
६. गुंतवणूक (बँक)	८,५६,०६,७३५/-	९,९५,३९,९३३/-	१२,१४,५६,०९९/-	१३,६२,४२,६२७/-	१३,२७,९३,४९५/-
७. कर्ज वाटप (अहवाल वर्ष)	१४,८९,२७,६६९/-	१५,४०,९८,०००/-	१८,७९,६५,०६२/-	२२,७२,६९,५४६/-	१८,७६,३२,९००/-
८. कर्ज वसुली (अहवाल वर्ष)	१२,४५,१०,५५६/-	१२,१०,५९,२२२/-	१६,६८,८३,५८८/-	२०,७५,०२,५७४/-	१५,०६,३६,९३९/-
९. येणे कर्जबाकी	२१,१२,५९,४१५/-	२४,४२,२६,९९३/-	२६,५३,०७,६६७/-	२८,५०,७४,६३९/-	३२,२०,६९,८००/-
१०. थकबाकी (एनपीए) रु.	६३,०३,१९६/-	१,४७,२९,४६९/-	४,२९,६९,०००/-	४,३०,१९,०००/-	४,९४,००,३६८/-
११. ग्राँस एन.पी.ए. %	२.९८%	६.०३%	१५.८९%	१५.०९%	१५.३४%
१२. नेट एन.पी.ए. %	०.००%	०.२३%	८.९६%	६.४०%	७.२७%
१३. मालमत्ता (स्थावर+जंगम)	१,५८,७९,२५०/-	१,६३,७२,५९६/-	१,६४,८५,७०८/-	१,४६,९४,६२८/-	१,४७,९०,२४९/-
१४. एकुण उत्पन्न	३,८४,९८,७८४/-	४,३४,२७,९२४/-	४,८३,३४,९७४/-	५,२९,२९,८३६/-	४,८६,९२,५५९/-
१५. एकुण खर्च (तरतुदीसह)	३,२७,६०,३५३/-	३,७२,९७,६९७/-	४,९८,६८,२९९/-	४,५०,९८,८९६/-	४,९५,५३,४३९/-
१६. नफा	५६,५८,४३१/-	६१,२९,५०७/-	६४,६५,८७५/-	७०,२२,९४०/-	७०,५९,११२/-
१७. लाभांश	१०%	१०%	१०%	१०%	(प्रस्तावित) १०%
१८. सी.डी. रेशो	७०.९१%	६९.४९%	६६.५२%	६७.६५%	७१.२३%
१९. दैनंदिन रोख तरलता (CRR)	१.७७%	२.६९%	४.८७%	२.५३%	२.८०%
२०. वैधानिक तरलता (SLR)	३२.२४%	३१.९२%	३४.५९%	३५.१२%	३४.७७%
२१. लेखापरीक्षण वर्ग	अ	अ	अ	अ	अ

आर्थिक वर्ष २०१९-२० : नफा विभागणी शिफारस

अ.क्र.	तपशिल	रक्कम
१	राखीव निधी (किमान २५%)	१७,६५,०००.००
२	सभासद लाभांश १०%	२८,८०,३३०.००
३	सभासद कल्याण निधी	२,००,०००.००
४	कॉन्टीजेन्सी तरतुद	२०,००,०००.००
५	उर्वरित नफा ईमारत नफा वर्ग	२,१३,७८२.५४
६	एकूण नफा	७०,५९,११२.५४

लेखा परिक्षण अहवाल


PRASANNA P. KALA & ASSOCIATES
CHARTERED ACCOUNTANT

वैधानिक लेखापरिक्षकांचा अहवाल

(महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१(१) आणि
महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम ६९ अंतर्गत)

- १) आम्ही, महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जालना, मुख्य कार्यालय : मस्तगड, जुना जालना, जालना-४३१२१३ नोंदणी क्रमांक : जे.ए.एल./जे.ए.एल./आर.एस.आर./सी.आर.-३४८/१९९५-९६ दिनांक १९/०२/१९९६ असून, या संस्थेचा सोबत जोडलेल्या ३१ मार्च, २०२१ रोजीच्या ताळेबंदाचे आणि सोबत जोडलेल्या त्या तारखेला संपणाऱ्या आर्थिक वर्षाच्या नफा-तोटा पत्रकाचे वैधानिक लेखापरिक्षण पूर्ण केले आहे. हि वित्तीय पत्रके तयार करण्याची जबाबदारी संस्थेच्या प्रबंधकाची असून आमची जबाबदारी या वित्तीय पत्रकावर लेखापरिक्षणाच्या आधारे आमचे मत प्रदर्शित करण्याचे आहे.
- २) आम्ही आमचे लेखापरिक्षण भारतात सामान्यतः मान्यता पावलेल्या लेखापरिक्षण मापदंडाच्या आधारे केले आहे. या मापदंडाप्रमाणे आम्हाला वित्तीय पत्रके मोठ्या दोषांपासून मुक्त असल्याचा पूर्ण विश्वास निर्माण होईल, अशा पद्धतीने लेखापरिक्षण आणि त्याची पूर्ण योजना करावी लागते. लेखापरिक्षणात चाचणी तत्वावर वित्तीय पत्रकातील रकमा आणि खुलासे यांना आधार देणाऱ्या पुराव्यांचे परीक्षण अंतर्भूत असते. लेखापरिक्षणात प्रबंधनाने केलेले महत्वाचे अंदाज, वापरलेली लेखातत्वे आणि वित्तीय पत्रकाचे एकंदरीत प्रदर्शन यांचे मूल्यमापन करणे देखील अंतर्भूत असते. आम्ही केलेले लेखापरिक्षण आमच्या मतास पुरेसा आधार देते, असा आमचा विश्वास आहे. आम्ही वरील परिच्छेदात नमूद केलेल्या मर्यादा आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० तसेच नियम १९६१ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या प्रदर्शनाच्या मर्यादा यांना अधीन राहून अहवाल देतो कि,
- अ) आम्ही आमच्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे व विश्वासाप्रमाणे लेखापरिक्षणाकरिता आवश्यक ती सर्व माहिती व स्पष्टीकरण मिळविली आहेत.
- आ) आम्ही केलेल्या परीक्षाणाच्या आधारावर, आमच्या मते, आमच्या अहवालातील भाग अ, ब व क मधील टिका-टिपणीस अधीन राहून, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६०, नियम १९६१ व संस्थेच्या पोटनियमानुसार आवश्यक असणारी लेखापुस्तके संस्थेने ठेवलेली आहेत.
- इ) आमच्या अहवालातील भाग अ, ब व क मधील टिका-टिपणीस अधीन राहून ताळेबंद व नफा-तोटा पत्रक संस्थेच्या लेखापुस्तकाशी जुळते.
- ई) आमच्या मते व आमच्या संपूर्ण माहितीप्रमाणे आणि आम्हाला मिळालेल्या स्पष्टीकरणाप्रमाणे आणि भारतात सामान्यतः मान्यता पावलेल्या लेखातत्वाप्रमाणे आणि अहवालातील भाग अ, ब व क मधील टिका-टिपणीस अधीन राहून संस्थेच्या वित्तीय लेखा ताळेबंदाच्या बाबतीत ३१ मार्च, २०१९ रोजीची सत्य व वास्तविक आर्थिक स्थिती दर्शवितो. नफा-तोटा पत्रकाच्या बाबतीत त्या तारखेला संपणाऱ्या वर्षातील नफ्याची सत्य व वास्तविक स्थिती दर्शवितो.
- उ) नागरी सहकारी पतसंस्था यांचे लेखापरिक्षणाच्या वर्गवारीच्या निकषास अनुसरून, संस्थेस प्राप्त गुणानुसार आर्थिक वर्ष २०२० - २०२१ या कालावधीसाठी संस्थेला लेखापरिक्षण वर्ग "अ" देण्यात आला आहे.

स्थळ : जालना

दिनांक : ३०/०६/२०२१



प्रसन्ना पी. काला अँड असोसिएट्स
(सनदी लेखापाल/सी.ए.)

(मे.नं. १०४६८६/ऑडिट पॅनॉल नं. ७४३४)

रा. स्पेस ऑलम्पिया बिल्डींग, बी-४०२, "बी" विंग,
सूतगिरणी चौक, गारखेडा, औरंगाबाद - ४३१००५.

+91 9422291502 capkala@gmail.com

B-402, WING 'B', 4th FLOOR, SPACE OLYMPIA BUILDING,
SUTGIRNI CHOWK, GARKHEDA, AURANGABAD - 431 005 MAH.

शाखा विस्तार

अ.क्र.	शाखा	पत्ता
१	मुख्य शाखा - जालना	मस्तगड, जुना जालना, जालना
२	वालसावंगी	मेन रोड, वालसावंगी, ता.भोकरदन, जि. जालना
३	नवा जालना	प्रेमगंगा प्लाझा, शिवाजी पुतळा चौक, जालना
४	रोहिलागड	रोहिलागड, ता.अंबड, जि.जालना
५	परतूर	हर्षवर्धन कॉम्प्लेक्स, शासकीय विश्रामगृहासमोर, परतूर



महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जालना

२५ वा
वार्षिक
अहवाल

अंदाज पत्रक २०२१-२२ करिता (रक्कम रु.लाखात)

अंदाजीत खर्च	रक्कम	उत्पन्न बाजु	रक्कम
ठेवीवरील व्याज	३००.००	कर्ज व्याज	४००.००
कर्मचारी पगार	६५.००	बँक गुंतवणुकीवरील व्याज	१००.००
कर्म.भ.निधी व ग्रॅच्युईटी	१०.००	ईतर उत्पन्न	१५.००
एजंट कमिशन	४.००		
ऑडीट व प्रोफेशन फी	२.००		
टॅक्स, विमा व भाडे	१३.००		
स्टेशनरी छपाई व खरेदी	२.००		
लाईट, फोन व इंटरनेट	३.००		
दुरुस्ती व देखभाल	२.५०		
ईतर खर्च	१२.००		
घसारा व एन.पी.ए. तरतुद	३०.००		
एकूण खर्च	४४३.५०	एकूण उत्पन्न	५१५.००
नफा	७१.५०	--	--
एकूण उत्पन्न	५१५.००	एकूण उत्पन्न	५१५.००

सन २०२०-२१ अंदाज पत्रकीय खर्चपेक्षा
अधिकचा झालेला खर्च (रक्कम रु.लाखात)

खर्च खाते शिर्षक	अंदाज पत्रकीय खर्च	प्रत्यक्ष खर्च	जास्तीचा खर्च
१. कर्मचारी पगार भत्ते	५५.००	५६.९१	१.९१
२. टॅक्स, विमा व भाडे	१०.००	१०.३४	०.३४

एकत्रित ताळेबंद पत्रक (३१/०३/२०२१ अखेर) (नमुना "न")

मार्च, २०२० अखेर	भांडवल व देणी	मार्च, २०२१ अखेर	मार्च, २०२० अखेर	संपत्ती व येणी	मार्च, २०२१ अखेर
५,००,००,०००.००	अधिकृत भागभांडवल	५,००,००,०००.००	६,४१,५७२.८०	रोख शिल्लक	११,२७,८२५.००
२,९७,९४,०००.००	वसूल भागभांडवल	३,११,४३,३००.००	१,५३,३१,९०६.९९	बँक खाते शिल्लक	१,६२,१२,१३३.६४
१,३५,८०,५०१.००	राखीव निधी	१,५३,७१,३७७.००	१३,६२,४२,६२७.००	बँक गुंतवणुक	१३,२७,१३,४९५.००
३७,८८,४१,०३९.७५	ठेवी	४०,८२,२६,५७४.४२	२०,०००.००	भागातील गुंतवणुक	२०,०००.००
३०,८८,४९०.००	ठेव देणे व्याज	२९,२०,२६८.००	१,३६,१२,७८०.००	निधी गुंतवणुक	१,५३,९०,३१०.००
५,७७,१४,८११.०१	निधी व तरतुदी	६,७९,१६,२२२.६५	६,८४,७७५.००	इतर गुंतवणुक	४,८४,७७५.००
१७,३४,८५८.३१	अनामती व इतर देणी	३४,७९,००७.२७	२८,५०,७४,६३९.१६	येणे कर्ज	३२,२०,६९,८००.००
७०,२९,३८२.२८	एकूण नफा	७०,५९,११२.५४	२,१९,७७,२२०.००	येणे कर्ज व्याज	२,९६,३८,३९१.००
	चालु वार्षिक-७०,५९,११२.५४		३५,०२,९३३.२४	इतर येणी	३६,६८,८९१.५८
			८२,४३,२७८.१६	जंगम मालमत्ता	८३,३८,८९०.६६
			६४,५१,३५०.००	स्थावर मालमत्ता	६४,५१,३५०.००
४९,१७,८३,०८२.३५	एकूण	५३,६१,१५,८६१.८८	४९,१७,८३,०८२.३५	एकूण	५३,६१,१५,८६१.८८

एकत्रित नफा-तोटा पत्रक (०१/०४/२०२० ते ३१/०३/२०२१) (नमुना "न")

मार्च, २०२० अखेर	खर्च बाजु	मार्च, २०२१ अखेर	मार्च, २०२० अखेर	उत्पन्न बाजु	मार्च, २०२१ अखेर
२,९१,१५,७१६.००	दिलेले व्याज	२,९३,२५,६६७.००	४,०६,२०,९८२.००	कर्ज व्याज	३,६९,१५,८३८.००
५४,२०,४९८.००	कर्मचारी पगार	५६,९१,२८७.००	१,०१,७३,३५८.००	बँक गुंतवणुकीवरील व्याज	१,०१,५८,०६०.००
१२,०८,८१९.००	कर्म.भविष्य निधी व ग्रॅच्युईटी	७,७४,९६४.००	१३,२७,४९५.८६	ईतर उत्पन्न	१५,३८,६५३.१३
५,९३,४७३.००	एजंट कमिशन	५,०४,३०५.००			
१,२१,६००.००	ऑडीट व प्रोफेशन फी	५७,२२०.००			
१०,९३,७३६.००	टॅक्स, विमा व भाडे	१०,३३,९०७.००			
१,४८,९०६.००	स्टेशनरी छपाई व खरेदी	९७,६५९.२८			
२,९३,८४४.५६	लाईट, फोन व इंटरनेट	२,२७,०९४.००			
१,३५,९६५.२८	दुरुस्ती व देखभाल	१,३४,१५५.२५			
१३,४०,७६४.३८	ईतर खर्च	८,२२,१६४.०६			
५६,२५,५७४.००	घसारा व ईतर तरतुदी	२८,८५,०१६.००			
४,५०,९८,८९६.२२	एकूण खर्च	४,१५,५३,४३८.५९	५,२१,२१,८३५.८६	एकूण उत्पन्न	४,८६,१२,५५१.१३
७०,२२,९३९.६४	नफा	७०,५९,११२.५४	--	--	--
५,२१,२१,८३५.८६	एकूण उत्पन्न	४,८६,१२,५५१.१३	५,२१,२१,८३५.८६	एकूण उत्पन्न	४,८६,१२,५५१.१३

■ २५ वा वार्षिक अहवाल-सन २०२०-२०२१

सन्माननिय सभासद बंधू भगिनीनो,

संस्थेचा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा अहवाल व हिशोब पत्रके, उत्पन्न खर्चाचे व महसुली खर्चाचे अंदाज पत्रक संचालक मंडळाच्या वतीने आपल्यासमोर सादर करित आहे.

१) वार्षिक सर्वसाधारण सभा (अधिमंडळाची वार्षिक बैठक) :

संस्थेच्या अधिमंडळाची २४ वी वार्षिक बैठक कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे अहवाल वर्षात दिनांक २७/०३/२०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. सभेस १५८ सभासद ऑनलाईन उपस्थित होते.

२) संचालक मंडळ सभा :

अहवाल वर्षात एकूण १२ संचालकांचे मंडळ कामकाज सांभाळत असून, संचालक मंडळाच्या एकूण १३ सभा झाल्या. सभेत सर्व निर्णय सर्व संचालकांच्या मंजूरीने घेण्यात आले आहेत.

३) सभासद :

पतसंस्थेच्या आजपर्यंतच्या प्रगतीत सर्व सभासदांचा सहभाग व मोलाची साथ मिळालेली आहे. वर्षारंभी सभासद संख्या ५५९३ होती. अहवाल वर्षात ८७५ नवीन सभासद झाले असून, १२३ सभासदांनी राजिनामे दिल्यामुळे वर्षअखेर संस्थेचे ६३४५ सभासद आहेत. सर्व सभासदांनी संस्थेत सक्रीय सहभाग घेऊन क्रियाशील सभासद व्हावे, असे आवाहन करण्यात येते.

४) भागभांडवल :

संस्थेचे अधिकृत भागभांडवल रु. ५ कोटी आहे. वर्षारंभी वसूल भागभांडवल रु. २,९७,९४,०००/- होते. अहवाल वर्षात भागभांडवलात रु. २९,५८,४००/- जमा झाले असून, राजिनामा दिलेल्या सभासदांचे रु. १६,०९,१००/- भाग रक्कम परत केली आहे. दिनांक ३१/०३/२०२१ अखेर रु. ३,११,४३,३००/- वसूल भागभांडवल संस्थेकडे जमा आहे. वसूल भांडवल वाढीचे शे. प्रमाण ४.५३% असून, खेळते भांडवलाशी वसूल भांडवलाचे प्रमाण ५.८१% आहे.

५) राखीव निधी, ईतर निधी व तरतुदी :

संस्थेचा दि. ३१/०३/२०२० अखेर निधी रक्कम रु. ७,१२,९५,३१२/- होता. अहवाल सालात त्यामध्ये रक्कम रु. १,१९,९२,२८७.६५/- ची वाढ होऊ दि. ३१/०३/२०२१ अखेर संस्थेचा निधी रु. ८,३२,८७,५९९.६५/- झाला आहे. यापैकी राखीव निधीची गुंतवणूक स्वतंत्र खाती रक्कम रु. १,५३,९०,३१०/- केलेली आहे. अहवाल वर्षात संस्थेचे निधीवाढीचे शे. प्रमाण १६.८२% आहे. खेळते भांडवलाशी निधीचे शे. प्रमाण १५.५३% आहे.

६) स्वनिधी : संस्थेची स्वनिधीतील वाढ म्हणजेच संस्थेच्या प्रगतीचा भक्कम पाया होय. दिनांक ३१/०३/२०२१ अखेर संस्थेचा स्वनिधी रक्कम रु. ६,१४,८८,६४०/- आहे.

७) सभासद ठेवी :

दिनांक ३१/०३/२०२० अखेर संस्थेच्या ठेवी रु. ३,७८८.४१ लाख होत्या. अहवाल वर्षात रु. ८,०६८.६९ लाख ठेवी जमा होऊन रु. ७,७७४.८३ लाख रकमेच्या ठेवी परत करण्यात आल्या. दि. ३१/०३/२०२१ अखेर संस्थेच्या एकूण ठेवी रु. ४,०८२.२७ लाख इतक्या आहेत. गतवर्षीपेक्षा चालूवर्षी ठेवीत रु. २९३.८६ लाख वाढ झालेली आहे. ठेव वाढीचे शे. प्रमाण ७.७६% असून खेळते भांडवलाशी ठेवीचे शे. प्रमाण ७६.१५% आहे. अहवाल वर्षात ठेवीवर संस्थेने रु. २९३.२६ लाख व्याज अदा केले आहे.

८) गुंतवणुका :

दिनांक ३१/०३/२०२० अखेर संस्थेची गुंतवणूक रु. १,३६९.४७ लाख इतकी होती. अहवाल वर्षी त्यामध्ये रु. ३७.२९ लाखाची घट होऊन अहवाल वर्षअखेर गुंतवणूक रक्कम रु. १,३३२.१८ लाख इतकी झाली आहे. अहवाल वर्षात गुंतवणूक घटीचे शे. प्रमाण २.७२% आहे व खेळत्या भांडवलाशी गुंतवणुकीचे शे. प्रमाण २४.८५% आहे. ३१/०३/२०२१ अखेरील गुंतवणुकीचा तपशील खालीलप्रमाणे-

गुंतवणूक तपशिल	३१/०३/२०२० अखेर	३१/०३/२०२१ अखेर
१. बँक गुंतवणूक	१३,६२,४२,६२७.००	१३,२७,१३,४९५.००
२. भागातील गुंतवणूक	२०,०००.००	२०,०००.००
३. ईतर गुंतवणूक	६,८४,७७५.००	४,८४,७७५.००
एकूण	१३,६९,४७,४०२.००	१३,३२,१८,२७०.००

९) सभासद कर्ज : दिनांक ३१/०३/२०२० अखेर संस्थेची सभासद कर्ज येणे बाकी २,८५०.७५ लाख इतकी होती. अहवाल वर्षात रु. २,४९७.२९ लाख इतके कर्ज वाटप करण्यात येऊन रु. २,१२७.३४ लाख इतकी कर्ज वसुली करण्यात आली. दि. ३१/०३/२०२१ अखेर संस्थेची कर्ज येणे बाकी रु. ३,२२०.७० लाख इतकी आहे. खेळत्या भांडवलाशी येणे कर्जाचे शे. प्रमाण ६०.०७% आहे. संस्थेने सभासदांची कर्ज विषयक गरज, परतफेड, क्षमता, उपविधीतील कर्ज विषयक नियम आणि ठेवीदारांच्या उपलब्ध ठेवीची सुरक्षितता अशी चौपदरी सांगड घालणारे कर्ज वाटप धोरण निश्चित केलेले आहे. एकूण २,३७१ येणे कर्जदार खाती असून गतवर्षीपेक्षा येणे कर्ज रकमेत रु. ३६९.९५ लाखाचे वाढ झालेली आहे. एकूण कर्जापैकी तारणी कर्ज रु. २,२१३.३९ लाख असून, एकूण कर्जाशी शे. प्रमाण ६८.७२% आहे. विनातारणी कर्ज रक्कम रु. १,००७.३१ लाख असून शे. प्रमाण ३१.२८% आहे.

१०) संचालक व त्यांचे कुटुंबीय यांचे कर्ज :

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७५ (२) (एक) व सभा सूचनापत्रातील विषय क्र. १० नुसार संचालक व त्यांचे कुटुंबीय यांची कर्ज दिनांक ३१/०३/२०२१ अखेर खालील प्रमाणे असून, संपूर्ण येणे कर्ज हे तारणी कर्ज आहेत.

तपशील	दि. ३१/०३/२०२० अखेर येणे कर्ज	२०२०-२१ मधील		दि. ३१/३/२०२० अखेर (आकडे रु. लाखात)			
		वाटप कर्ज	वसूल कर्ज	कर्जदार	कर्ज रक्कम	थकीत रक्कम	थकबाकी
संचालक	२१.८४	--	१२.१४	१	९.७०	निरंक	निरंक
कुटुंबीय सदस्य	३९.१०	--	२७.४३	१	११.६७	निरंक	निरंक
एकूण	६०.९४	--	३९.५७	२	२१.३७	--	--

संचालक व त्यांचे कुटुंबीय यांचेकडील कर्जाचे एकूण कर्जाशी प्रमाण ०.६६% आहे.

११) थकबाकी व एन.पी.ए. :

दि. ३१/०३/२०२१ अखेर संस्थेची एकूण येणे कर्जबाकी रु. ३,२२०.७० लाख इतकी असून त्यापैकी रक्कम रु. ४९४.०० लाख इतकी एन.पी.ए. थकबाकी आहे. एकूण कर्ज येणे बाकीशी एन.पी.ए. थकबाकीचे (ग्रॉस एनपीए) शे. प्रमाण १५.३४% इतके आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षीच्या एन.पी.ए. प्रमाणामध्ये ०.२५% ने वाढ झालेली आहे. ढोबळ व निष्क्रिय जिंदगीचे प्रमाण सहकार खात्याचे निर्देशानुसार ५% चे आत असणे आवश्यक आहे. संस्थेने एन.पी.ए. निधीची रु. २८०.१७ लाख तरतूद केलेली आहे. त्यामुळे संस्थेचा निव्वळ (नेट) एन.पी.ए. ७.२७% आहे. थकबाकीदार कर्जदार सभासद व त्यांचे जामीनदार यांनी त्यांचेकडील थकीत कर्ज रकमेचा भरणा करून, एन.पी.ए.चे प्रमाण कमी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येते.

१२) ठेवी व कर्ज प्रमाण (C.D. Ratio) :

शासनाचे निकषानुसार व दिलेल्या सूत्रानुसार सी.डी. रेशोचे प्रमाण ७०% चे आत असावयास पाहिजे. संस्थेचे अहवाल वर्षाअखेर ठेव व कर्जाचे (सी.डी. रेशो) प्रमाण ७१.२३% असून सदरचे प्रमाण हे शासनाने निर्धारित केलेले सी.डी.रेशोच्या प्रमाणापेक्षा थोडे जास्त आहे.

१३) उपविधी दुरुस्ती :

विवरण पत्र "१" (कलम १४ (१) नियम १३ (१) प्रमाणे)					
अ.क्र.	उपविधी क्रमांक	विद्यमान उपविधीची निश्चित शब्दयोजना	सुधारणा केल्यानंतर उपविधीचे स्वरूप	सुधारणा करणे का आवश्यक आहे याबद्दलची कारणे	
१	४४ (१३)	संचालक मंडळासाठी अपात्र होणे : १३) सहकार खात्याने संचालक पात्रतेसाठी खालील प्रमाणे ठरविलेल्या ठेवी बाबतच्या पूर्तता न केल्यास.	संचालक मंडळासाठी अपात्र होणे : १३) सहकार खात्याने संचालक पात्रतेसाठी खालील प्रमाणे ठरविलेल्या ठेवी बाबतच्या पूर्तता न केल्या.	संस्थेच्या हितासाठी.	
	(५)	क्र. नागरी कार्यक्षेत्र संचालकाने विभागाचा प्रकार ठेवावयाची ठेव रक्कम	५) जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या संस्थांची संचालक निवडणूक लढविणाऱ्या सभासदांची संस्थेत किमान रु. १,००,०००/- ची ठेव असणे अनिवार्य आहे.		
		५ जिल्हा जिल्हा ५० हजार			

१४) खेळते भांडवल :

दिनांक ३१/३/२०२० अखेर संस्थेचे खेळते भांडवल रु. ४९,१७,८३,०८२/- होते. दि. ३१/०३/२०२१ अखेरचे खेळते भांडवल रु. ५३,६१,१५,८६२/- इतके आहे. अहवाल वर्षात खेळत्या भांडवलात रु. ५,५६,६७,२२०/- ने उल्लेखनीय वाढ झालेले असून वाढीचे प्रमाण ११.३२% आहे.

१५) लेखा परिक्षण :

संस्थेचे सन २०२०-२१ चे वैधानिक लेखापरिक्षण सी.ए. प्रसन्ना पी. काला अॅण्ड असोसिएट्स, सनदी लेखापाल, औरंगाबाद यांनी केले असून त्यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. संस्थेच्या अहवाल सालातील कामकाजाचे सुयोग्य मूल्यमापन करत असतांना शासनाचे ऑडीट मुल्यांकन प्रणालीनुसार ८५.६०% गुण देऊन सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी संस्थेस ऑडीट वर्ग "अ" दिलेला आहे. लेखापरिक्षण कालावधीत त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद !

१६) कर्मचारी वर्ग :

संस्थेच्या यशस्वी विकासासाठी कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे असते. धोरण ठरविणारे संचालक मंडळ असले तरी या धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे काम कर्मचारी वर्ग करीत असतो. कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत करून, संचालक मंडळाचे मार्गदर्शनाखाली काम केले आहे. संस्था संचालक मंडळाची ध्येय धोरणे प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी संस्थेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सहित २५ कायम व तात्पुरते कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या कार्यकुशल वृत्तीमुळे संस्थेची वाटचाल विकासाकडे चालू आहे.

१७) प्रशिक्षण कार्यक्रम :

संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी सलग ३ दिवसांचे सहकार विषयक प्रशिक्षण अनिवार्य केले आहे. अहवाल सालात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षणाचे आयोजन केले गेले नाही. त्यामुळे संस्थेचे कर्मचारी व संचालक यांचे प्रशिक्षण होऊ शकले नाही.

१८) क्रियाशील सभासद :

संस्थेचे ३१ मार्च २१ अखेर ६,३४५ सभासद आहेत. यापैकी ७८८ सभासद क्रियाशील सभासद असून, उर्वरित ५५५७ सभासद हे कोणत्या ना कोणत्या कारणाने अक्रियाशील आहेत. प्रत्येक सभासदाने संस्थेच्या कार्यालयात येऊन अक्रियाशील सभासद नसल्याबाबत खात्री करावी. जर अक्रियाशील सभासदांच्या यादीत नांव असल्यास क्रियाशील होण्यासाठीच्या बाबींची पूर्तता करून क्रियाशील सभासद व्हावे, असे आवाहन करण्यात येते.

१९) समारोप व आभार :

संस्थेची आजची नेत्रदीपक प्रगती, प्राप्त झालेला नावलौकिक, मिळालेले वैभव हे सभासदांनी संस्थेस वेळोवेळी केलेले सहकार्य, मोलाचे मार्गदर्शन व संस्थेसाठीचा त्याग याचे फलित होय. त्यामुळे प्रथमतः सर्व सभासदांना धन्यवाद देऊन आभार मानतो. व भविष्यातही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो.

संस्था प्रगतीपथावर आणण्यासाठी ठेवीदार सभासदांचा सर्वात महत्वाचा वाटा असतो. यावर्षी ठेवीमध्ये झालेली भरघोस वाढ ही ठेवीदारांनी संस्थेवर ठेवलेल्या विश्वासाचेच प्रतिक आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये ठेवीदार सभासदांनी जो सिंहाचा वाटा उचलला आहे त्याबद्दल संस्था त्यांचे शतशः आभार मानून, ठेवीदारांच्या विश्वासास नेहमीच पात्र राहिल अशी ग्वाही देतो.

संस्थेच्या बहुसंख्य सभासदांनी घेतलेल्या व जामीनदार असलेल्या कर्जाची वेळेवर व नियमित कर्जहप्ते भरून संस्थेस वेळोवेळी सहकार्य केले, त्याबद्दल संस्था त्यांचेही आभार मानते व भविष्यातही असेच सहकार्य राहिल, ही अपेक्षा बाळगते.

मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना; मा.जिल्हा विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था, जालना; मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जालना जिल्हा व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. यांनी संस्थेस वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व सहकार्याबद्दल संस्था त्यांची आभारी आहे.

संस्थेचे नोकरदार सभासदांची कर्जाची गरज भाविण्यासाठी कर्जकपातीची हमी घेऊन व त्यानुसार वेळोवेळी कर्ज हप्ते कपात करून संस्थेकडे भरण्यासाठी सतत सहकार्य करणारे वेतनअधिकारी, कार्यालय प्रमुख, मुख्याध्यापक, अहरण व वितरण अधिकारी तसेच विविध शासकीय व निमशासकीय पगारपत्रक गटप्रमुख यांचेही संस्था मनःपूर्वक आभार मानते.

संस्थेच्या सर्व शाखांचे स्थानिक शाखा सल्लागार मंडळाने संस्थेस वेळोवेळी मार्गदर्शन करून शाखा वृद्धीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत, मी त्यांनाही धन्यवाद देऊन आभार व्यक्त करतो. संस्थेचे कायदा सल्लागार, पॅनलवरील वकील, इंजिनियर, गोल्ड व्हॅल्युअर यांनी संस्थेच्या प्रत्यक्ष कामकाजात सहकार्य केले त्याबद्दल त्यांचेही संस्था आभार मानते.

संस्थेची यापुढेही उत्तरोत्तर आर्थिक उन्नती होवो व सर्व सभासदांमध्ये बंधुभाव कायम राहून सहकार्याची भावना वृद्धिंगत होवो, ही सदिच्छा व्यक्त करून आम्ही हा अहवाल पूर्ण करीत आहोत.

आपला स्नेहांकित,

दादाराव तुपकर

अध्यक्ष

जय सहकार !

भावपूर्ण श्रद्धांजलि



अहवाल सालात दिवंगत झालेले
विविध क्षेत्रातील मान्यवर,
सामाजिक कार्यकर्ते, शास्त्रज्ञ,
थोर साहित्यिक, ज्ञात-अज्ञात थोर विचारवंत,
भारतभूमीचे रक्षण करतांना व
दहशतवाद्यांशी सामना करतांना
शहीद झालेल्या जवानांना तसेच
दिवंगत झालेले संस्थेचे सभासद, ठेवीदार,
हितचिंतक, यांना आम्ही
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत.
दिवंगताच्या कुटुंबियांच्या दुःखात
महालक्ष्मी पतसंस्था परिवार सहभागी असून
मृतांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच
ईश्वरचरणी प्रार्थना.

“विश्वास पात्र-आपली पतसंस्था केवळ हीच आमची मालमत्ता”

बुक-पोस्ट



प्रेषक :-

**महालक्ष्मी नागरी सहकारी
पतसंस्था मर्यादित, जालना**

मुख्यालय : मस्तगड, जालना. संपर्क : (02482) 232742, 233742, 243246

WhatsApp No.: 7559394857